GEMSTONE

GEMSTONE INVESTMENTS LTD

1st July 2021

To,
The Listing Department, **BSE Limited**P.J. Towers,
Dalal Street,
Fort,
Mumbai – 400 001

Scrip code : 531137 Scrip Id : GEMSI

Subject: Newspaper Clipping of Outcome of Board Meeting held on 29th June 2021.

Dear Sir/ Madam,

Pursuant to regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015, we hereby inform you that the Board of Directors at their meeting held on 29th June 2021 have inter-alia considered and approved the Audited Financial Results for the quarter and year ended on 31st March 2021.

In continuation to the same, the newspaper clipping duly published on 1st July 2021 in English Newspaper (All Edition) and Marathi Newspaper (Mumbai Edition) is enclosed herewith.

This is for your information and records.

Thanking You.

For Gemstone Investments Limited

DHARA

CHANDRAVAN Digrad by DIMARA
CHANDRAVAN EARN BAMBHAIT
Disc CN, Sachabhasahtra
CHANDRAVAN
DAN

BRAHMBHATT

CHANDRAVAN DIGRAM CONTROL (CN)
CHANDRAVAN

Dhara Brahmbhatt Managing Director DIN: 06433270

Regd. office: 502-B, Padmavati Heights, 5th Floor, Shraddhanand Road Ext., Vile Parle (East), Mumbai – 400057. **Tel:** 07208992060 **Email:** gemstoneltd@gmail.com **Website:** www.gemstoneltd.com

WWW.FINANCIALEXPRESS.COM

D S Kulkarni Developers Limited CIN: L45201PN1991PLC063340

Reg. Office: 1187/60, DSK House, J M Road, Shivajinagar, Pune - 411 005 Corp Office: 1187/60, DSK House, J M Road, Shivajinagar, Pune - 411 005 Address for communication: Office No 40, 2nd Floor, Sanas Plaza, Bajirao Road, 1302 Shukrawar Peth, PUNE - 411002 Email ID: ip.dskdl@gmail.com

			amount in Lakhs)		
SI. No.	Particulars	Quarter ended 31/03/2021	Previous Year Quarter Ended 31/12/2020	Year Ended 31/03/2021	Previous Year Ended 31/03/2020
		Un-Audited	Un-Audited	Audited	Audited
1	Total income (other income)				5.64
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	203.13	(523.55)	(320.42)	(3297.83)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	203.13	(523.55)	(320.42)	(3297.83)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	203.13	(523.55)	(320.42)	(3297.83)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	203.13	(523.55)	(320.42)	(3297.83)
6	Paid Up Equity Share Capital (Face Value of Rs. 10 /- per share)	2580.10	2580.10	2580.10	2580.10
7	Other Equity (Reserves) (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	ST		23936.32	24256.73
8	Earnings Per Share (before /after extraordinary items)	0.79	(2.03)	(1.24)	(12.78)
	(of Rs. 10 /- each) (not annualised) (a) Basic: (b) Diluted:	0.79	(2.03)	(1.24)	(12.78)

Note: a) The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full formats of the Quarterly/Annual Financial Results are available on the www.bseindia.com and www.nseindia.com and https://www.dskcirp.com/

Φ SAKTHI SUGARS LIMITED

CIN: L15421TZ1961PLC000396

Regd. Office: Sakthi Nagar PO - 638315, Erode District, Tamil Nadu Ph: 0422 4322222, 2221551 Fax: 0422 4322488, 2220574 E - mail: shares@sakthisugars.com Website: www.sakthisugars.com

> **Extract of Standalone Audited Financial Results** for the Quarter & Year ended 31st March 2021 (₹ in Lakhs)

	Quarte	r Ended	Year Ended		
Particulars	31.03.2021	31.03.2020	31.03.2021	31.03.2020	
9.400 (60.00)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
Total Income from operations	22500.52	22217.49	63338.33	80301.01	
 Net Profit /(Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items) 	(4127.43)	(11873.37)	(21537.93)	(20833.91)	
 Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extraordinary Items) 	7059.34	(11873.37)	(10351.16)	(20833.91)	
 Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary Items) 	7044.79	(11879.80)	(11626.50)	(20592.39)	
 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)] 	7002.55	(11775.95)	(11720.92)	(20572.95)	
6. Equity Share Capital	11884.90	11884.90	11884.90	11884.90	
7. Earnings per share (of Rs.10 each) (for continuing operations)					
- Basic	5.89	(9.91)	(9.86)	(17.31)	
- Diluted	5.89	(9.91)	(9.86)	(17.31)	

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results are available on the Stock Exchange websites (BSE: www.bseindia.com and NSE: www.nseindia.com) and on the Company's website (www.sakthisugars.com). For Sakthi Sugars Limited

(M. Manickam) Chairman & Managing Director Place: Coimbatore (DIN: 00102233) Date: 30.06.2021

GEMSTONE INVESTMENTS LIMITED Reg. Off.: 502-B, Padmavati Heights, 5th Floor, Shraddhanand Road Ext. Ville Parle (E), Mumbai- 400 057

CIN: L65990MH1994PLC081749: Email: gemstoneltd@gmail.com: Website: www.gemstoneltd.com Extracts of the statement of Audited Financial Results for the guarter and year ended on

31" Marc	ch, 2021 (Amount in 'Lakhs' except EPS					
200 - 200 - 211	Standalone					
Particulars	Quarter ended 31.03.2021 (Audited)	Year ended 31.03.2021 (Audited)	Quarter ended 31.03.2020 (Audited)			
Total income from operations	51.777	204.078	34.118			
Net Profit/(Loss) for the period	0-0390000	100000000000000000000000000000000000000				
(before tax and exceptional items)	(67.261)	52.776	(13.132)			
Net Profit/(Loss)for the period before tax	62 30 6389996000	VOR 2010 (81)				
(after exceptional items)	(67.261)	52.776	(13.132)			
Net Profit / (Loss) for the period after tax	(81.020)	39.016	(38,951)			
Paid-up Equity Share Capital (Share of Re. 1/- each)	747.500	747.500	747.500			
Earning per equity share						
Basic	(0.108)	0.052	(0.052)			
Diluted	(0.108)	0.052	(0.052)			

The above is an extract of the detailed format of Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Audited Financial Result for the guarter and year ended is available on the website of the Stock Exchange i.e. (www.bseindia.com)

Figures of the previous year have been re-grouped/ re-arranged / re-classified wherever considered necessary By Order of the Board

For Gemstone Investments Limited

Sd/-Dhara Brahmbhatt Place: Mumbai **Managing Director** Date: 29/06/2021 DIN: 06433270

ABANS

Abans Finance Private Limited

Registered Office: 36, 37, Floor-3, Plot-227, Nariman Bhavan, Vinayak Kumar Shah Marg, NCPA, Nariman Point, Mumbai 400021 | Tel: 022 68354100 Fax: 022 61790000 Email: abansfinance@abans.co.in EXTRACT OF AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE VEAR ENDED MARCH 31 2021

	YEAR ENDED MARC	H 31, 2021	(Rs. in Lakhs)	
Sr. No.	Particulars	Half Year Ended 31.03.2021 (Audited)	Year Ended 31.03.2021 (Audited)	Year Ended 31.03.2020 (Audited)
1.	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional	2,463.76	4,874.46	4,878.38
3.	and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax	-395.13	284.54	336.32
4.	(after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax	-395.13	284.54	336.32
5.	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and	-323.65	184.61	269.78
	Other Comprehensive Income (after tax)]	-322.51	185.75	273.76
6.	Paid up Equity Share Capital	2,527.73	2,527.73	2,527.73
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	18,430.77	18,430.77	18,234.95
8.	Net worth	20,958.50	20,958.50	20,762.69
9.	Paid up Debt Capital / Outstanding Debt	21,200.06	21,200.06	23,828.37
10.	Outstanding Redeemable Preference Shares	200 E	, at	
11. 12.	Debt Equity Ratio Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	1.02	1.02	1.17
	1. Basic:	-1.28	0.73	1.08
250	2. Diluted:	-1.28	0.73	1.08
13.	Capital Redemption Reserve	7.5		
14.	Debenture Redemption Reserve	233		1141
15. 16.	Debt Service Coverage Ratio Interest Service Coverage Ratio	1		1

 The above is an extract of the detailed format of Annual Financial Results for the year ended March 31, 2021, filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results is available on the Company's website at www.abans.co.in and on the website of the Stock Exchange at www.bseindia.com.

For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure

Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Bombay Stock Exchange and can be accessed on the URL at www.bseindia.com. For and on behalf of the Board of Directors of

Date: June 30, 2021

Place: Mumbai

Mahesh Kumar

Abans Finance Private Limited

Chief Executive Officer

FINOLEX CABLES LIMITED

Reg. Off: 26/27, Mumbai Pune Road, Pimpri, Pune 411018 CIN: L31300MH1967PLC016531 | Email: investors@finolex.com

NOTICE (For the attention of Equity Shareholders of the Company)

Sub.: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

This notice is published pursuant to the provisions of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016. as amended ("the Rules").

The Rules, amongst other matters, contain provisions for transfer of all shares in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more in the name of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority.

The Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority during the financial year 2021-22 for taking appropriate action. The Company has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to IEPF Authority on its website at www.finolex.com. Shareholders are requested to refer to the web-link www.finolex.com to verify the details of unclaimed dividends and the shares liable to be transferred to IEPF Authority.

Shareholders may note that both the unclaimed dividend and the shares transferred to IEPF Authority including all benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority after following the procedure prescribed under the Rules.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of dematerialisation and transfer of shares to IEPF Authority as per the Rules and upon such issue, the original certificate(s) which stands registered in their name will stand automatically cancelled and be deemed nonnegotiable. The shareholders may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded as and shall be deemed to be adequate notice in respect of issue of new certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF Authority pursuant to the Rules.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders latest by 14th October, 2021 the Company shall, with a view to complying with the requirements set out in the Rules, dematerialise and transfer the shares to IEPF Authority by way of corporate action by the due date as per procedure stipulated in the Rules. In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact Mr. Ganesh Chandra Patro, Senior Manager, KFin Technologies Private Limited, the Company's Registrar and Transfer Agents at Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad - 500 032; Tel: (040) 67161630/ 67162222; Email: einward.ris@karvy.com.

For FINOLEX CABLES LIMITED

R. G. D'SILVA Place: Pune Dated: 01.07.2021 Company Secretary & President (Legal)

Stampede Capital Limited

Address: 402 to 404, 4th, Floor, Saptagiri Towers, Begumpet, above Pantaloons, Hyderabad-500016, Telangana, India. CIN: L67120TG1995PLC020170 Tel No: +91-40-48578444/26 Email id:- CS@STAMPEDECAP.COM, website:- www.stampedecap.com Extract of Audited Standalone Financial Results for the guarter and year ended March 31, 2021 Rs. in Lakhs (except earnings per share)

		Standalone						
Sr. No.	Particulars		Quarter Ende	d	Year Ended			
		31-Mar-21	31-Dec-20	31-Mar-20	31-Mar-21	31-Mar-20		
		(Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)		
1	Revenue from operations							
	(a) Income from Operations	188.64	40.86	40.10	437.10	176.67		
	(b) Other Income	604.71	2.62	1.29	613,60	5.87		
	Total Income	793.35	43.48	41.39	1050.70	182.54		
2	Expenses	100000						
500	(a) Cost of Operations	124.00	72.28	57.74	350.76	205.2		
	(b) Employee Benefits Expense	189.59	180.12	22.67	498.82	108.25		
	(c) Finance Cost		24	*		(0.01		
	(d) Depreciation and Amortization Expense	12.96	19.03	41.52	60.20	166.0		
	(e) Other Expenses	45.71	78.21	12.23	240.67	157.83		
	Total Expenses	372.26	349.64	134.16	1150.45	637.4		
3	Profit/Loss Before Exceptional Iteams and tax(1-2)	421.09	(306.16)	(92.77)	(99.75)	(454.88		
1	Exceptional Items	6.0000000	17,63820.04	50000 A	5 (1550,00)	118091000		
	Provision of Impairment of investments	32	34	1923	5.00	375.0		
58	Profit/(Loss)before tax (3-4)	421.09	(306.16)	(92.77)	(99.76)	(829.88		
3	Tax Expense	12	100.00	(2.09)	10000	(2.09		
7	Net Profit/(Loss) after tax(5-6)	421.09	(306.16)	(90.68)	(99.75)	(827.79		
3	Extraordinary items (net of tax expense (Rs.) in lakhs)	3000000	444444	5555	1000100	1,000		
9	Net Profit/(Loss) for the period (7-8)	421.09	(306.16)	(90.68)	(99.75)	(827.79		
10	Other Comprehensive Income	279410000	1 30000 100	(90.90)	Jacob ed.	11,000,000		
CK:	(a) Items that will not be reclassified into Profit or Loss	3.9	34	92	1540			
	(b) Items that will be classified to profit or loss	- 20	32	23	23.5			
	Total Other Comprehensive Income (10(a)+10(b))	53	0.0	- 20	100			
iii.	Total Comprehensive Income for the year (after tax)(9-10)	421.09	(306.16)	(90.68)	(99.75)	(827.79		
12	Paid-up Equity Share Capital (Face Value of Re. 1 /- each)	2862.64	2862.64	2862.64	2862.64	2862.64		
13	Reserve excluding Revaluation reserves as per balance	5707.50	5000000	10000000	13000000			
W.	sheet of previous accounting year	185	204	34.0	7.60	(2557.04		
4.65	Earnings per Equity Share (before extraordinary items)	101	110	9.00	6654	(1000).01		
1799	Basic	0.147	(0.107)	(0.032)	(0.035)	10.289		
	Diuted	0.147	(0.107)	(0.032)	(0.035)	(0.289		
14.66	Earnings per Equity Share (after extraordinary items)	2.143	(0.107)	(m.ede)	To cooking	10.200		
	Basic	0.147	(0.107)	(0.032)	(0.035)	(0.289		
	Diuted	0.147	(0.107)	(0.032)	(0.035)	(0.289)		

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly Standalone Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the

websites of the Stock Exchange(s) i.e https://www.bseindia.com/. The Company has filed an application (Petition) for reduction of the share capital of the Company Under Section 66 of Companies Act, 2013 before Hon'bleNational Company Law Tribunal (NCLT), Hyderabad Reduction of Share Capital shall be effective on approval of the order confirming the reduction of the share capital of the Company passed by NCLT Hyderabad.

For and Behalf of Stampede Capital Limited

Abhishek Jain

Rs in lakhs except EPS

Date: June 30, 2021 Company Secretary & Compliance Officer Membership.No.: A62027 Place: Hyderabad

UNIVERSUS PHOTO IMAGINGS LIMITED

CIN: L22222UP2011PLC103611 Regd. Office: 19th K.M., Hapur Bulandshahr Road, P.O. Gulaothi, Bulandshahr (U.P.) - 203408 Corporate Office: Plot No. 12, Local Shopping Complex, Sector B-1, Vasant Kunj, New Delhi-110070 Audited Financial Results For the Quarter and Year Ended 31st March 2021

	Consolidated						
11 <u>1</u> 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11 11 1	Qı	uarter Ended	Year Ended				
Particulars	31.03.2021	31.12.2020	31.03.2020	31.03.2021	31.03.2020		
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Audited		
Total Income from Operations	1,255.00	1,240.00	1,344.00	4,696.00	6,241.00		
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	314.00	573.00	486.28	1,878.00	2,013.00		
Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) and before non-controlling interest and share of profit from associate, attributable to Equity Holders of the parent	(1,706.00)	(74.00)	1,030.09	3,877.00	4,830.00		
Net Profit / (Loss) for the period after Tax, non-controlling interest and share of profit from associate, attributable to Equity Holders of the parent	(1,781.00)	(216.00)	924.09	3,425.00	4,390.00		
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)) attributable to Equity Holders of the parent	(5,483.00)	4,959.00	7,847.50	6,111.00	11,412.00		
Paid up Equity Share Capital (Face Value of Rs 10/- each)	1,095.00	1,095.00	1,095.00	1,095.00	1,095.00		
Other Equity (excluding revaluation reserve)				94			
Basic & Diluted Earnings / (Loss) Per Share	(16.27)	(1.97)	8.44	31.29	40,10		

1 The above statement of audited financial result was taken on record by the Board of Directors in their meeting held on

2 The name of the Company has been changed from Jindal Photo Imaging Limited to Universus Photo Imagings Limited w.e.f. 12th December 2019.

3 These standalone financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind-AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and relevant amendment rules thereunder.

Pursuant to outbreak of coronavirus disease (COVID-19) worldwide and its declaration as global pandemic, which led the temporary suspension of operations of the Company and has impacted the overall business activities of the Company, COVID-19 has impacted the normal business operations of the Company by way of interruption in production, supply chain disruption, unavailability of personnel, closure/lock down of production facilities etc. during the lock-down period. After resumption of operations, the management has made detailed assessment of its liquidity position and has prepared future cash flow projections and also assessed the recoverability of its assets and factored assumptions used in the annual impairment assessment of its cash generating units, using various internal and external information. The situation is changing rapidly giving rise to inherent uncertainty around the extent and timing of the potential future impact of the COVID-19 which may be different from that estimated as at the date of approval of these financial statements. The Company will continue to closely monitor any material changes arising of future economic conditions and impact on its business.

The figures for the Quarter ended March 31, 2021 are balancing figures between the audited figures of the full Financial Year and the published year-to-date figures upto the third Quarter of the Financial Year. Figures for the previous quarters/period have been regrouped /rearranged wherever required, to make them

company, offered two Rights issues of differential rights shares to its shareholders in which the company decided not to subscribe in line with its India centric investment strategy and no dividend yield from this investment so far. Consequently the shareholding of the company in JPF Netherland "BV" now stands to 39.87% (Previous Year-By order of the Board



Date: June 30, 2021

Place: Noida

JUBILANT PHARMOVA LIMITED

(CIN: L24116UP1978PLC004624)

Registered Office: Bhartiagram, Gajraula, District Amroha - 244 223, Uttar Pradesh, India E-mail: investors@jubl.com; Website: www.jubilantpharmova.com Phone: +91-5924-267200

NOTICE TO SHAREHOLDERS

TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND

Notice is hereby given that pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended (the 'IEPF Rules'), all shares in respect of which dividend has remained unclaimed/unpaid for seven consecutive years or more are required to be transferred by the Company in favour of the Investor Education and Protection Fund ('IEPF').

In pursuance of the IEPF Rules, the Company has sent necessary intimation to the concerned shareholders who have not claimed/encashed dividend for the Financial Year 2013-14 and all subsequent dividends declared by the Company and whose shares are liable to be transferred to IEPF. The details of such shareholders have also been uploaded on the website of the Company at www.jubilantpharmova.com under the section 'Investors'. The shareholders may access the website of the Company to verify the details of the shares liable to be transferred to IEPF. The concerned shareholders are requested to claim their unpaid dividend for the Financial

Year 2013-14 onwards, by making an application to the Share Transfer Agent of the Company i.e. Alankit Assignments Limited. In case a valid claim for the unpaid dividend is not received by Alankit Assignments Limited on or before September 15, 2021 to enable us to pay dividend to the shareholders within prescribed time limit, the Company shall transfer such shares and unclaimed dividend thereon to IEPF in compliance with the provisions of the IEPF Rules.

Shareholders may kindly note that the shares transferred to IEPF including the benefits accruing on such shares, if any, can be claimed by them from the IEPF Authority after following the procedure prescribed under the IEPF Rules.

In case the shareholders have any queries in this regard, they may contact Alankit Assignments Limited at 205-208, Anar Kali Complex, Jhandewalan Extension, New Delhi - 110055 or through email at rta@alankit.com or on Telephone No. 011-42541234.

For Jubilant Pharmova Limited Rajiv Shah Company Secretary

MAGNUM VENTURES LIMITED CIN: L21093DL1980PLC010492

Regd. Office: HNO-MN01, HUB and OAK, E-14, Lower Ground Floor, Defence Colony, New Delhi-110024 Tel: 011-42420015

E-mail: magnumventures@gmail.com Website: www.magnumventures.in

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR

THE QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH, 2021

(Amount in lace							
Particulars		Quarter ende	d	Year Ended	Year Ende		
Farticulars	31.03.2021 (Audited)	31.12.2020 (Unaudited)	31.03.2020 (Audited)	31.03.2021 (Audited)	31.03.2020 (Audited)		
Total income from operations (net)	7730	6202	5354	18241	24263		
Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	822	51	(783)	20	(070)		
Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional	022	31	(100)	20	(970)		
and/or Extraordinary items)	822	51	(836)	20	(1025)		
Net Profit/ (Loss) for the period after tax							
(after Exceptional and/or Extraordinary items)	936	51	(836)	134	(2741)		
Other Comprehensive Income (net of tax)	27	-	-	27	10		
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other							
Comprehensive Income (after tax)]	963	51	(836)	161	(2731)		
Equity Share Capital	3760.1884	3760.1884	3760.1884	3760.1884	3760.1884		
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet	_	_	_	(9432.83)	(9579.02)		
Earnings Per Share (of Rs 10/- each) (for continuing and							
discontinued operations)							
Basic:	2.56	0.14	(2.22)	0.428	(7.26)		
Diluted:	2.56	0.14	(2.22)	0.428	(7.26)		

Notes:

- 1. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. Beginning April, 2017, the Company has for the First time adopted Ind AS with a transition date of April 1, 2016.
- 2. The above is an extract of the detailed format of quarterly & yearly financial results filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the guarterly financial results are available on the website of BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on Company's website www.magnumventures.in
- After Review by the Audit Committee, the above Financial Results have been approved by the Board of Directors at its meeting held on 29th June, 2021.
- 4. EPS for the Quarter are not annualised.
- 5. The figures for the previous period have been regrouped/rearranged wherever necessary.

By the order of the Board For Magnum Ventures Limited

Place: Ghaziabad Date: 29.06.2021

Abhey Jain Whole-time Director

NEWGEN

NEWGEN SOFTWARE TECHNOLOGIES LIMITED

Regd. Office: A-6, Satsang Vihar Marg, Qutab Institutional Area, New Delhi – 110067 Tel.: +91-11-40770100, 26963571, Fax: +91 -11-26856936 Website: https://newgensoft.com, Email: investors@newgensoft.com

NOTICE OF 29TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION.

Notice is hereby given that:

 The 29th Annual General Meeting ("AGM") of the members of the Newgen Software Technologies Limited ("the Company") will be held through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) on Tuesday, 27th July 2021 at 11:00 A.M. (IST) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with General Circular No. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circulars issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) to transact the Business as set out in the Notice of the AGM. The proceedings of the AGM shall be deemed to be conducted at the Registered Office of the Company which shall be the deemed Venue of the AGM.

2. Pursuant to aforesaid circulars, electronic copies of the Notice of the AGM along-with Annual Report for the Financial

Year 2020-21 have been sent to all the members whose E-mail addresses are registered with the Depository

- Participant(s)/Company. The dispatch of Notice of the AGM along-with Annual Report through E-mails have been completed on 30th June 2021. The Notice of AGM and the Annual Report for the Financial Year 2020-21 are available on the Company's website at https://newgensoft.com and on the website of the Stock Exchanges. Notice of the AGM is also available on Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) website https://evoting.kfintech.com. Members are provided with a facility to attend the AGM through electronic platform provided by Company's RTA viz.KFin
- Technologies Private Limited ("KFin"). Members can attend the AGM through VC/ OAVM or view the live webcast of AGM by visiting https://emeetings.kfintech.com/ under shareholders/members login by using their remote e-voting login credentials and selecting the EVENT for Company's AGM.
- 4. The Company is pleased to provide the facility to members to exercise their right to vote by electronic means on resolutions proposed to be passed at the AGM. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on Friday, 16th July 2021 (Cut-off date), can cast their vote electronically on the Business as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("remote e-voting") as provided by KFin.

The remote e-voting facility will be available during the following voting period:

hers may note that:	
End of remote e-voting	Upto Monday, 26th July 2021 at 5:00 P.M. (IST)
Commencement of remote e-voting	From Saturday, 24th July 2021 at 9:00 A.M (IST)

Members may note that:

- a) the remote e-voting module will be disabled by KFin after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently. Remote e-voting shall not be allowed beyond the said date and time;
- the facility for voting will also be made available during the AGM and those members present in the AGM through VC/ OAVM facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting, and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e voting system at the AGM; and c) the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be
- entitled to cast their vote again. Members are hereby informed that, any person, who becomes member of the Company after dispatch of the Notice of the
- AGM through electronic means and holding shares as on the cut-off date viz. 16th July 2021, can obtain the login ID and password by sending a request at evoting@Kfintech.com. However, if a person is already registered with KFin for remote e-voting then existing user ID and password can be used for casting vote.
- 8. The Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed on Friday, 16th July 2021 for the AGM and determining the names of members eligible for Final Dividend on Equity shares, if declared at the Annual General Meeting of the Company.
- 9. Members who have not registered their E-mail addresses are requested to register their E-mail addresses with respective Depository Participant(s) and members holding shares in physical mode are requested to update their E-mail addresses with Company's RTA, at einward.ris@kfintech.com to receive copies of the Notice of the AGM and Annual Report for the Financial Year 2020-21, instruction for e-voting and participation through VC/OAVM.
- 10. The manner in which the members who wish to register mandates for receiving their Final Dividend is detailed in the Notice of the AGM.
- 11. In case of any query and/or grievance, in respect of voting by electronic means, Members may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com (KFin's Website) or contact Mr. Anandan K. at evoting@kfintech.com or call KFin's toll free No. 1-800-309-4001 for any further clarifications. For and on behalf of

Newgen Software Technologies Limited

Aman Mourya Company Secretary

Place: New Delhi

Date: 30.06.2021

30th June 2021. The statutory auditors have expressed an unmodified audit opinion on these results.

During the year under review company's one of investee company namely JPF Netherland BV, an associate

For Universus Photo Imagings Limited

Shailendra Sinha (Whole Time Director) DIN:08649186

Date:30" June 2021

Place: New Delhi

financialexp.epap.in

सुप्रिया किंद्रे राज्यातील पहिल्या महिला श्वान प्रशिक्षक

पुणे, दि. ३० : पोलीस दलासाठी काम करणाऱ्या श्वानांचा सांभाळ करणे हे कठीण काम मानले जाते. त्यांचा सांभाळ अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. पोलीस श्वानांना दिले जाणारे प्रशिक्षणही अन्य श्वानांपेक्षा खडतर असते. सक्ती किंवा ताकीद फक्त शब्दातून द्यावी लागते. मारहाण तर अजिबातच चालत नाही, अशा परिस्थितीतही श्वान प्रशिक्षण अभ्यासक्रम परीक्षेत देशात प्रथम येण्याचा मान राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील (सीआयडी) श्वान प्रशिक्षक सुप्रिया किंद्रे-धुमाळ यांनी मिळवला आहे. राज्यातील पहिली महिला श्वान प्रशिक्षक होण्याचा मानही त्यांना मिळाला आहे.

सुप्रिया यांनी मध्यप्रदेशातील टेकनपूर येथील नॅशनल ट्रेनिंग सेंटर फॉर डॉग (एनडीसीडी) या संस्थेतून श्वान प्रशिक्षक अभ्यासक्रम पूर्ण





केला. देशभरातील विविध राज्यातील पोलीस तसेच निमलष्करी दलातील श्वान प्रशिक्षक या अभ्यासक्रमात सहभागी झाले होते. या अभ्यासक्रमासाठी निवडल्या गेलेल्या सुप्रिया एकमेव महिला होत्या. महाराष्ट्र पोलीस दलातून श्वान प्रशिक्षक अभ्यासक्रमास पाठविण्यात आले होते. या अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत महिलेची निवड झाली नव्हती.

हाताळणी (हॅंडलर) ते प्रशिक्षकपदापर्यंतचा प्रवास उलगडताना त्या म्हणाल्या, 'श्वानांना पुरुषांकडून प्रशिक्षण दिले जाते. देशपातळीवर पोलीस किंवा निमलष्करी दलातील श्वान केंद्रात (डॉग

युनिट) महिला प्रशिक्षक नाहीत. महिला श्वान हँडलर आहेत. पण प्रशिक्षकपदापर्यंत पोहोचण्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. देशभरात पोलीस श्वान प्रशिक्षण विषयक तीन संस्था आहेत. मध्यप्रदेशातील टेकनपूर, राजस्थानातील अलवार आणि चंदीगडमध्ये या संस्था आहेत. श्वानांना वेगवेगळ्या पातळीवर प्रशिक्षण दिले जाते. अमली पदार्थाचा माग काढणाऱ्या श्वानांना 'नाकरे' म्हटले जाते. गुन्हेगारांचा माग काढणारे तसेच स्फोटके हुडकून काढणाऱ्या श्वानांना वेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. गस्त (पेट्रोलिंग) तसेच बंदोबस्तासाठी (गार्ड) वेगळे प्रशिक्षण असते. भूसुरुंग शोधून काढण्याचेही प्रशिक्षण श्वानांना दिले जाते.'

पोलीस दलातील श्वानांना हाताळणाऱ्या महिलांची संख्या अत्यल्प आहे. महाराष्ट्रातील श्वानांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागातील श्वान प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण दिले जाते. हे केंद्र पुण्यात आहे. प्रशिक्षकांना श्वानांचा सांभाळ करण्याची आवड असणेही महत्त्वाचेआहे. माझ्या वडिलांनी मला श्वानांना लळा लावला. अगदी लहान वयापासून मी श्वानांचा सांभाळ करायचे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील बोगवली हे माझे गाव आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला मार्गदर्शन केल्याने मी श्वान प्रशिक्षक अभ्यासक्रमात यश

सुप्रिया किंद्रे

सुप्रिया किंद्रे यांनी श्वान प्रशिक्षण अभ्यासक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण केला. करोनाच्या संसर्गात टेकनपूर येथील श्वान प्रशिक्षण संस्थेतून त्यांनी निवासी अभ्यासक्रम पूर्ण केला. अशा प्रकारचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या महिला श्वान प्रशिक्षक ठरल्या आहेत.

– अतुलचंद्र कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस महासंचालक, सीआयडी

किसान समेवा राज्य सरकारवर गंभीर आरोप

अहमदनगर, दि. ३० : 'एकीकडे केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांना विरोध करायचा आणि दुसरीकडे त्यात जुजबी बदल करून बहुतांश त्याच तरतुदींसह राज्यात लागू करायच्या. अशा पद्धतीने केंद्राचेच वादग्रस्त कायदे राज्यात लागू करण्याचा महाविकास आघाडीच्या सरकारचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप किसान सभेतर्फे करण्यात आला आहे. जे बदल करायचे त्यांचा मसुदा जाहीर करूनच निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन केले जाईल, इशाराच किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले (यांनी

'केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या शेतकरी संघटनांचा संघर्ष अद्याप सुरू आहे. आंदोलन अधिक व्यापक करत कायदे संपूर्णपणे रद्द करण्यासाठी शेतकरी संघटनांनी देशव्यापी अभियान सुरू केले आहे. कृषी कायद्यांना होणारा विरोध कृषी कायद्यांच्या मुद्ध्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका



सर्वोच्च न्यायालयाने कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती आहे. राज्यामध्ये सत्तेवर असणाऱ्या महाविकास आघाडीतील तिनही पक्षांनी केंद्रीय कृषी कायद्यांना विरोध केलेला आहे. देशभरात सुरू असलेल्या आंदोलनाला सुद्धा या पक्षांनी वेळोवेळी पाठिंबा व्यक्त केलेला आहे.

कायद्यांना विरोध करायचा आणि दुसरीकडे मात्र मागच्या दाराने या कायद्यांमधील बहुतांश तरतुदी नव्या कायद्याच्या रूपाने महाराष्ट्रात लागू करायच्या, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे हे वर्तन अत्यंत निषेधार्ह आणि संशयास्पद आहे,' असा संताप नवले यांनी व्यक्त केला आहे. 'आंदोलन अद्याप संपलेले नसताना

व सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती उठलेली नसताना, महाराष्ट्र सरकार वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्यांमधील तरतुदी महाराष्ट्रात लागू करण्याची घाई का करत आहे? राज्य सरकारने सुरू केलेली संशयास्पद घाईगर्दी तातडीने थांबवावी. नक्की कोणते बदल सरकार करू पाहते आहे याबद्दलचा मसुदा चर्चेसाठी पब्लिक डोमेनमध्ये प्रसिद्ध करावा. सर्व शेतकरी संघटना व शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये विश्वासात घ्यावे. सर्व स्तरावर व्यापक चर्चा घडवून आणावी. त्यानंतरच निर्णय घेण्यात यावा. शेतकरी संघटनांना व किसान सभेला विश्वासात न घेता हे कायदे राज्यात लागू करण्याचा प्रयत्न झाला तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू,' असा इशाराही देण्यात आला आहे.

जगभरात बनावट लसींचा सुळसुळाट

लसीकरण घोटाळा; महाराष्ट्र, पश्चिम बंगालमध्ये बोगस लसीकरण

पुणे, दि. ३० : गेल्या दीड वर्षापासून जगभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाची पहिली आणि दुसरी लाटही आली. यात कोरोनाचे नवे स्ट्रेन चिंता वाढवत आहेत. दुसरीकडे कोरोनाला रोखण्यासाठी जगभर लसीकरण मोहिम सुरु झाली आहे. भारतातही लसीकरणाचा वेग वाढला आहे. ताज्या आकडेवारीनुसार भारताने लसीकरणात अमेरिकेला मागे टाकलं आहे. मात्र, एक बाब चिंतेत भर टाकणारी आहे ती म्हणजे बनावट लसीकरण कँप आणि यामाध्यमातून होणारा घोटाळा. भारतात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये बनावट लसीकरण शिबिरातून लस देण्यात आल्याचं समोर आलं आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात अशा प्रकारचे लसीकरण घोटाळे झाले आहेत. मुंबईतील कांदिवली इथं एका लसीकरण कॅम्पमध्ये 300 हुन जास्त जणांना लस दिली गेली. पण ज्यांना लस देण्यात आली त्यांच्यात लसीकरणामुळे होणारे



परिणाम दिसलेच नाही. त्यानंतर याबाबत शंका उपस्थिती केली गेली. असाच प्रकार पश्चिम बंगालमध्ये झाला आहे. तिथे तृणमूलच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनी लसीकरण घोटाळ्याचा आरोप केला. बनावट लस दिली गेल्याचं मिमी चक्रवर्ती यांनी म्हटलं. या प्रकरणी एकाला अटक केल्यानंतर अशी माहिती समोर आली की, कॅम्पमध्ये लसीऐवजी ॲंटिबायोटिक डोस देण्यात आला.

जगभरात बनावट

लसीकरणाचे प्रकार अमेरिका, मेक्सिको, पोलंड आणि चीनमध्येही वेगवेगळ्या पद्धतीने लसीकरणाचा घोटाळा झाला आहे. अमेरिकेत बनावट वेबसाइटच्या माध्यमातून लोकांना लुटण्यात आलं. जवळपास २५ हून अधिक संकेतस्थळांच्या माध्यमातन लसीकरणासाठी नोंदणी केली गेली होती. सरकारच्या निदर्शनास येताच या सर्व वेबसाइट बंद करण्यात आल्या. मेक्सिकोमध्ये फायजरची लस असल्याचं सांगून नकली डोस देण्यात आले. एका डोससाठी लोकांकडून १०० डॉलरपर्यंत रक्कम उक्रजण्यात आली. तर पोलंडमध्ये लोकांना त्वचेवरील सुरकुत्या घालवणाऱ्या औषधाचे पाणी देण्यात आलं. चीनमध्ये पोलिसांनी बनावट लस देणाऱ्या टोळीवर कारवाई केली असून ८० जणांना ताब्यात घेतलं.

विधान परिषदेतील राज्यपालांच्या कोट्यातून

पुणे, दि. ३० : विधान परिषदेतील कोट्यातून नियुक्त केल्या जाणाऱ्या १२ आमदारांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज साखर आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी १२ आमदारांच्या नियुक्तीबद्दलच्या प्रश्नावर त्यांनी मिश्कील भाष्य केलं. "राज्यपाल सध्या कामात आहे. त्यांना सवड मिळाल्यावर ते सही करतील," असं सांगत "काल मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत यावर चर्चा झालेली नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.पढे बोलताना राज शेट्टी म्हणाले, "राज्यातील साखर कारखानदारांनी उस उत्पादक शेतकर्यांना तुकड्यामध्ये एमआरपी

अधिसूचना येत्या काही दिवसांत फोटोक्वीप इंडिया लिमिटेड पुण्यात गावांच्या समावेश प्रक्रियेला गती

पणे, दि. ३० : महापालिका हद्दीमध्ये २३ गावांचा समावेश करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. महापालिका हद्दीमध्ये गावे समाविष्ट करण्याचा निर्णय पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या

घेण्यात आला. त्यामुळे गावांच्या समावेशाची अधिसूचन येत्या काही दिवसांत निघणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या बैठकीवरून महापालिके तील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

जेमस्टोन इंव्हेस्टमेंटस लिमिटेड

नोंदणी. कार्या.: ५०२-बी, पद्मावती हाईटस, ५ वा मजला, श्रद्धानंद रोड विस्ता. विले पार्ले (पू), मुंबई – ४०००५७. सीआयएन क्र. एल ६५९९०एमएच१९९४पीएलसी०८१७४९; ई-मेलः gemstoneltd@gmail.com संकेतस्थळः www.gemstoneltd.com ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि वर्षसाठी अलेखापरीक्षित वित्तिय निष्कर्षाच्या निवेदनाचा आराखडा

(रक्कम लाखांमध्ये `ईपीएस` वगळता` तपशिल संपलेले त्रैमासिक संपलेले नऊ महिने संपलेले त्रैमासिक 38.82.2028 38.87.7078 38.87.7070 (लेखापरीक्षित) (लेखापरीक्षित) कार्यामधन एकण उत्पन्न (निव्वळ) 48.666 208.006 ३४.११८ कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मकबाबी आणि/ किंवा असामान्य बाबींपूर्व) (६७.२६१) (१३.१३२) कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबी आणि/ किंवा असामान्य बाबींपश्चात (६७.२६१) ५२.७७६ (१३.१३२) करपश्चात कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (८१.०२०) (३८.९५१) भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १/- प्रत्येकी) 686.400 989.400 686.400 प्रती भाग उत्पन्न 0.806 0.047 (0.047) मूळ सौम्यीकृत

सेबी (लिस्टिंग ऑब्लिईंगेशन ॲण्ड डिसक्लोझर रिक्वायरमेंट रेग्युलेशन) नियमावली, २०१५ च्या ३३ च्या अनुषंगाने स्टॉक एक्सचेजमध्ये सादर करावयाच्या त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचा उपरोक्त हा सविस्तर आराखडा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचा पूर्ण आराखडा स्टॉक एक्सचेंजच्या म्हणजेच (www.bseindia.com) ह्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गतवर्षीचे आकडे आवश्यक तिथे पुनर्गठीत/ पुनर्रचित/ पुनर्वर्गीकृत करण्यात आले आहेत

ठिकाणः मुंबई दिनांकः २९/०६/२०२१

संचालक मंडळाच्या आदेशाहारे जेमस्टोन इंव्हेस्टमेंटस लिमिटेडकरीता सही/-धारा ब्रह्मभट्ट व्यवस्थापकीय संचालक डीआयएनः ०६४३३२७०

सीआयएन :ड७४९४०चक्र९९२झङउ०६७८६४ नोंदणीकत कार्यालय : १०/११६. सॉट पॅन डिव्हिजन. विद्यालंकार कॉलेज रोड. संगम नगर. ॲटॉप हिल, वडाळा, मुंबई - ४०० ०३७. दरध्वनी : ०२२ २×११० ११०

ई-मेल : info@photoquip.com

वेबसाइट : www.photoguip.com दि. ३१.०३.२०२१ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचा सारांश (रु. लाखांत, ईपीएस आकडेवारी वगळता)

			(11 1113111) 4 11 711 3 1111 3 1111 11			
अ. क्र.	तपशील –	३१.०३.२०२१ रोजी संपलेली तिमाही (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२१ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२० रोजी संपलेली तिमाही (लेखापरीक्षित)		
٧.	परिचालनातून एकूण उत्पन्न	४१०.९४	१३७९.९८	४२६.६४		
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
	(कर व अपवादात्मक बाबीपूर्व)	१८३.२८	२६७.५१	९३.४६		
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
	(अपवादात्मक बाबीपश्चात)	१८६.८५	२२३.८३	९३.४६		
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)					
	(अपवादात्मक बाबीपश्चात)	२५२.३९	२१९.१८	१५४.१७		
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न					
	(कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा)					
	व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)					
	यांचा समावेश)	२५४.२२	२१९.२१	१५२.४६		
ξ.	समभाग भांडवल प्रत्येकी रु. १०/-	٥٥.٥٥	٥٥.٥٥	٥٥.٥٥		
७.	अन्य समभाग (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)					
٤.	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. २/-)					
	अ) मूलभूत	५.२६	४.५७	३.२१		
	ब) सौम्यीकृत	५.२६	४.५७	३.२१		

अ) वरील तपशील हा सेबी (सचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३१.०३.२०२१ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. वरील निर्देशित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप बीएसई लिमिटेडची वेबसाइट् ु.लीशळपवळर.ला वु.पीशळपवळर.ला वर तसेच कंपनीची वेबसाइट ु.हिंगिंळि.ला वरही उपलब्ध आहे. ब) वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन करण्यात आलेले असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या

३०.०६.२०२१ रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी वरील

निष्कर्षांचे मर्यादित पुनरावलोकन केले आहे.

ठिकाण : मुंबई

दिनांक : ३० जून, २०२१

फोटोक्वीप इंडिया लिमिटेडकरिता सही/-पलीन डी. सोनी

संचालक डीआयएन : ०७६०६८२२

देहूतील अन्नदान मंडळाची परंपरा याही वर्षी खंडित

यंदा अन्नदानाऐवजी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पिंपरी, दि. ३० : संतश्रेष्ठ तुकोबांच्या पालखी सोहळ्यानिमित्ताने वारीदरम्यान भाविकांसाठी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळापासून अन्नदान सोहळा आयोजित करणाऱ्या देहूगावातील संत तुकाराम

महाराज अन्नदान मंडळाचा तीन दिवसीय अन्नदान सोहळा यंदा सलग दुसऱ्या वर्षी करोनामुळे खंडित झाला आहे. गेल्या वर्षी करोनाविषयक मदतकार्यात योगदान देणाऱ्या मंडळाच्या वतीने यंदा अन्नदानाऐवजी पंचक्रोशीतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या तोंडावर अन्नदान करण्याची मंडळाची १९९४ पासूनची परंपरा आहे. सुरुवातीला १५० भाविकांना प्रसाद देऊन सुरू झालेल्या या उपक्रमाची व्याप्ती २०१९ मध्ये लाखभराहून अधिक भाविकांपर्यंत पोहोचली. पहिल्या दिवशी पिठलं भात, दुसऱ्या



दिवशी सांबर भात आणि तिसऱ्या दिवशी महाप्रसाद म्हणून दिले जाते. देहूलगतच्या अनेक गावांमधील शेकडो नागरिक यात सिक्रय सहभाग नोंदवतात, हे या सोहळ्याचे वैशिष्टय मानले जाते.

या अन्नदानासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड, मावळ, खेड, हवेली, मुळशी तालुक्यातील अनेकांनी दातृत्व स्वीकारत मदतीचा हात दिला आहे. अनेक वर्षांपासून अव्याहतपणे सुरू असलेला अन्नदान सोहळा गेल्या वर्षी करोनामुळे रद्द करावा लागला. तेव्हा महाप्रसादासाठी जमलेली रक्कम करोनाच्या विविध मदतकार्यासाठी वापरण्यात

शार्दूल सिक्युरिटीज लिमिटेड

जी-१२, तुल्सीयानी चेंबर्स, २१२, नारीमन पोर्डट, मुंबई ४०००२१, दूर: ११ २२ ४००९ ०५०० फॅक्स: ११ २२ २८४४ ६५८५ ई-मेल आयडी : investors@ shriyam.com संकेतस्थळ : www.shardulsecurities.com मार्च ३१, २०२१ रोजी संपलेले त्रैमासिकासाठी एकमेव आणि एकत्रिकृत वित्तिय निष्कर्षांच्या निवेदनाचा आराखडा (रु. लाखामध्ये, प्रती समभाग माहिती वगळता)

संपलेले वष ३१ मार्च २० ३१ मार्च २१ ३१ मार्च २१ ३१ मार्च २० अपवादात्मक आणि/ किंवा अतिविशिष्ट बाबींपूर्व) (१,५९३.८१) १,,८२७.१३ (१८.९९) १,६१९.४४) २,०७२.५८ बाबीं पश्चात) कालावधीसाठी कर पश्चात निव्वळ नफा/ (तोटा) (११६.९५) (१,३२२.०५) २,०७२.५८ १,६१९.४४) कालावधीसाठी एकूण सर्वंकष उत्पन्न (कर पश्चात एकत्रित नफा/ (तोटा) (कर पश्चात आणि कर पश्चात अन्य सर्वंकष उत्पन्न) १०,३१३.६८ (4,668.40) ५५३.६२ ७,१६४.६५) १३,३०१.७६ भरणा केलेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १० दर्शनी मूल्याचे राखीव (ताळेबंदामध्ये दाखविल्याप्रमा पुनर्मुल्यांकित राखीव वगळता) प्रत्येकी रु. १०/- दर्शनी मूल्याचे प्रती भाग उत्पन्न (वार्षिकीक्रण नाही) ३७,१०३.६९ ए) मूळ (रु. मध्ये) बी) सौम्यिकृत (रु. मध्ये) (9,82)

सेबी (लिस्टिंग ऑब्लिर्डगेशनॲण्डडिसक्लोब्स रिक्वायरमेंट रेग्युलेशन)नियमावली, २०१५ च्या ३३ च्या अनुषंगाने स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर करावयाच्या त्रैमासिक वित्तीय नेष्कर्षाचा उपरोक्त हा सविस्तर आराखडा आहे. त्रैमासिकाच्या निष्कर्षाचा पर्ण नमना कंपनीच्या संकेतस्थळावर म्हणजेच www.shardulsecurities.cor क्स्चेंजच्या लि. च्या https://www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

एक्स्वनच्या 10. च्या https://www.bseindia.com वर उपलब्ध आहे. २. लेखा परीक्षण समितिने उपरोक्त निष्कर्षाचे समीक्षण करण्यात आले आहे आणि त्यानंतर संचालक मंडळाने २९ जून २०२१ रोजी त्यांच्या झालेल्या सभेमध्ये संमत करण्यात आले आहेत. उपरोक्त निष्कर्षाचे मर्यादित समीक्षण कंपनीच्या संवैधानिक लेखा परीक्षण समितीद्वारे करण्यात आले आहे.

शार्दुल सिक्युरिटीज लिमिटेड संचालक आणि कंपनी सचिव कार्यकारी संचालक आणि सीईओ डीआयएन: ०००१३६१३

ठिकाणः मुंबई दिनांकः २९ जून २०२१

जीएसएल सिक्युरिटीज लिमिटेड सीआईएन : एल65990एमएच1994पीएलसी077417 १/२५ व १/२६, १ला मजला, ताडदेव एयरकंडीशन्ड मार्केट सोसायटी, ताडदेव रोड, मुंबई – ४०० ०३४ टेली. नं. : ०२२- २३५१६१६६

> ईमेल : gslsecuritiesltd@gmail.com वेबसाइट : www.gslsecurities.com

३१ मार्च, २०२१ रोजी समाप्त वर्षाकरिता ऑडिटेड आर्थिक निकालाचा गोषवारा

(रु. लाखांत)

अ.क्र.	तपशील	समाप्त तिमाही			समाप्त वर्ष		
		३१.०३.२१ ऑडिटेड	३१.१२.२० अनऑडिटेड	३१.०३.२० ऑडिटेड	३१.०३.२१ ऑडिटेड	३१.०३.२० ऑडिटेड	
٧.	कार्य संचालनातून एकूण उत्पन्न	११.६०	0.00	0.00	२६.९२	0.00	
٦.	इतर उत्पन्न	०.४१	0.00	२२.७३	0.90	३२.२२	
₹.	कालावधी करिता निव्वळ नफा /(तोटा)	१२.०६	-६.१५	-१५.७४	-१.५५	-०.०१	
٧.	(कर, अपवादात्मक आणि/किंवा असामान्य आइटम्स पूर्वी) कर पूर्व कालावधी करिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असामान्य आइटम्स पश्चात)	२.९६	-६.१५	-१५.७४	-8.44	-0.08	
ч.	कर पश्चात कालावधी करिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा असामान्य आइटम्स पश्चात)	२.९६	-६.१५	-१५.७४	- १.५५	-०.०१	
ξ.	कालावधी करिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधी करिता नफा/(तोटा) (कर पश्चात) युक्त)	0.98	-१.६१	80.0-	-१.५५	-0.08	
७.	इक्विटी शेअर कॅपिटल	३२५.००	३२५.००	३२५.००	३२५.००	३२५.००	
۷.	आरक्षित (मागील वर्षाच्या ताळेबंद मध्ये दर्शविल्याप्रमाणे						
	पुनर्मूल्यांकित आरक्षित वगळून)						
۶.	प्रति शेअर कमाई (प्रत्येकी रु. १०/- चे)	२५३.००	२५२.१४	२४०.५५	२५३.०८	२४०.५५	
	(चालू व बंद संचालनाकरिता)						
	(ए) बेसिक	0.09	-0.88	०.३९	-0.04	-0.80	
	(बी) डायल्यूटेड	0.09	-0.88	٥.३९	-0.04	-0.20	

वरील उतारा हा सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंज मध्ये दाखल केलेल्या तिमाही/वार्षिक ऑडिटेड आर्थिक निकालांचा विस्तृत स्वरुपाचा गोषवारा आहे. तिमाही/वार्षिक ऑडिटेड आर्थिक निकालांचे सम्पूर्ण स्वरुप, स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com व कंपनी वेबसाइट : www.gslsecurities.com वर उपलब्ध आहे.

१) वरील ऑडिटेड निकाल ३० जून २०२१ रोजी आयोजित कंपनीच्या सभेत संचालक मंडळाद्वारे अभिलेखा वर घेतले गेले आहे

२) चालू वर्षाकरिता गरज नसल्याकारणाने आयकर साठी कोणतीही तरतूद केलेली नाही. तरीही, यापूर्वीच्या वर्षाकरिता टैक्सेशन साठी लघु तरतूद, नफा व तोटा खात्यात केलेली आहे.

३) स्थिगित करासाठी तरतूद, स्थिर मालमत्तेवर घसारा कारणाने वेळातील फरकाने केलेली आहे.

४) कंपनी फक्त एकाच क्षेत्रात (अर्थात आर्थिक कारभार) कार्यसंचालन करते.

५) मागील वर्षाची आकडेवारी जेथे आवश्यक आहे तेथे पुन्हा व्यवस्थित करून रिग्रुप केलेली आहे.

६) मागील तिमाहीची आकडेवारी ही, आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या शेवटची तारीख अर्थात 31 डिसेंबर पर्यंतच्या वर्षाच्या प्रकाशित अनऑडिटेड व 31 मार्च पर्यंत सम्पूर्ण आर्थिक वर्ष संबंधित ऑडिटेड आकडेवारी मधील संतुलित आकडेवारी आहे.

७) गुंतवणूकदारांच्या तक्रारींची संख्या i) प्राप्त, ii) निकाली काढलेले iii) निराकरण न केलेली : शून्य

कृते जीएसएल सिक्युरिटीज लि. एस.के. बागरोडिया व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ००२४६१६८

ठिकाण : मुंबई